



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग पाच

वर्ष ११, अंक १२(९)]

शुक्रवार, जुलै ४, २०२५/आषाढ १३, शके १९४७

[पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००]

असाधारण क्रमांक ५२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधानपरिषदेत सादर केलेली विधेयके.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय

महाराष्ट्र विधानसभेत दिनांक ४ जुलै, २०२५ रोजी पुरःस्थापित करण्यात आलेले खालील विधेयक महाराष्ट्र विधानसभा नियम ११६ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे :—

L. A. BILL No. XL OF 2025

A BILL

TO AMEND THE BOMBAY COURT-FEES ACT, 1959.

सन २०२५ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४०.

मुंबई न्यायालय फी अधिनियम, १९५९ यामध्ये सुधारणा करण्याकरिता विधेयक.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, मुंबई न्यायालय फी अधिनियम, १९५९ यामध्ये आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ;

सन १९५९ चा  
मुंबई अधिनियम  
क्र.३६.

त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या शहात्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :-

- (१) या अधिनियमास, मुंबई न्यायालय फी (सुधारणा) अधिनियम, २०२५ असे म्हणावे.
- (२) तो तात्काळ अंमलात येईल.

संक्षिप्त नाव व  
प्रारंभ.

सन १९५९ चा  
मुंबई अधिनियम  
क्र.३६ याच्या  
कलम ७ ची  
सुधारणा.

२. मुंबई न्यायालय फी अधिनियम, १९५९ याच्या कलम ७ च्या पोट-कलम (१) मधील परंतुकात,  
“परंतु, जेथे राज्य शासन” या मजकुरानंतर व “व राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम” हा मजकूर दाखल  
करण्यात येईल.

### उद्देश व कारणे यांचे निवेदन

राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम उदा.तापी, कृष्णा कोकण, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळे यामार्फत भूसंपादनाची कामे सुरू असतात व अशा प्रकरणांत रेफरन्स कोर्टाने भरमसाठ नुकसानभरपाई वाढ केल्यास अशा महामंडळांना उच्च न्यायालयात त्या विरुद्ध अपील करावयाचे असल्यास लाखो रुपये कोर्ट फी द्यावी लागते व बऱ्याच प्रकरणी केवळ विहित मुदतीत कोर्ट फी न भरल्याने अशा महामंडळाच्या अपीलांचे रजिस्ट्रेशन रद्द होते व महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान होते, ही वस्तुस्थिती आहे. सबब मुंबई न्यायालय फी अधिनियम, १९५९ च्या कलम ७ मधील पोट-कलम (१) मध्ये आवश्यक सुधारणा करणे इष्ट झाले आहे.

वरील उद्दिष्टे साध्य करणे हा विधेयकाचा हेतू आहे.

विधान भवन :

मुंबई,

दिनांक २५ एप्रिल २०२५.

सुधीर मुनगंटीवार,

प्रभारी सदस्य.

विधान भवन :

मुंबई,

दिनांक ४ जुलै, २०२५.

जितेंद्र भोळे,

सचिव-१,

महाराष्ट्र विधानसभा.